

## CIN-L70100MH1982PLC027198 www.indianinfotechandsoftwareltd.in

Date: 10/02/2023

To,
Bombay Stock Exchange Limited
The Corporate Relationship Department
P.J. Towers, 1st Floor, Dalal Street,
Mumbai – 400 001

Ref: Scrip Code: 509051 Scrip ID: INDINFO

Sub: Newspaper Publication of Unaudited Financial Results for the third quarter and nine months ended December 31, 2022.

Dear Sir/Madam,

In compliance with Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisements of Unaudited Financial Results for the third quarter and nine months ended December 31, 2022 published in the following newspapers on Friday, 10<sup>th</sup> February, 2023:

- 1. Mumbai Lakshdeep (Marathi)
- 2. **Active Times** (English)

Kindly take the same on your record and acknowledge receipt.

Thanking you, Yours faithfully,

For Indian Infotech & Software Limited

Manish Badola Managing Director DIN: 05016172

## उस्मानाबादेत

## उरुसात वळू उधळल्याने चेंगराचेंगरी, १४ जण जखमी

उरमानाबाद, दि.९ : येथील प्रसिद्ध सुफी संत हजरत खाजा शमशोद्धीन गाजी रहे यांच्या उरज्ञात वळू उधळला. त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळात चेंगराचेंगरीची घटना घडली. यात १४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य राग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान. जखमी रूग्णालयात दाखल होताच तिथे उपस्थित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, डॉ. कुरुंद, डॉ. राऊत यांच्या पथकाने तातडीने उपचार केले. जखमी भाविकांत सर्वाधिक जण उर-मानाबादेतील असून दोघे कर्नाटक राज्यातील तर एकजण परांडा येथील असल्याचे सांगितले जात आहे

प्रसिद्ध सुफी संत हजरत खाजा शमशोद्धीन गाजी रहे यांचा ७१८ वा उरूस सुरू आहे. त्या दरम्यान गुरुवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास धार्मिक विधी कार्यक्रम चरागा सुरू होता. या वेळी २० ते २५ हजार भाविक उपस्थित होते. चरागा पाहण्यासाठी बसलेल्या ठिकाणी एक वळू अचानक भाविकांमध्ये घुसला. त्यामुळे काही वेळासाठी गोंधळ उडाला. परंत्र मोठा अनर्थ टळला. पोलीस आणि वैद्यकीय पथक तात्काळ हजर झाल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. उरम ानाबाद शहराचे पोलीस निरीक्षक उरुमान शेख व पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टाळला. तसेच शहरातील जिल्हा रुग्णालयातील सर्वच डॉक्टरांनी जखमींवर त्वरीत उपचार केले.

यानंतर अनेक

व्यक्त केले आहे.

भाविकांनी समाधान

INDIA HOME LOAN LTD.

दिनांक: १३.०२.२०२०

व्याणः मुंबई

### जाहीर नोटीस

या जाहीर नोटीसीद्वारे तमाम जनतेस कळविण्यात येते की, गावमौजे वाघोली, ता. वसई, जि. पाल्घर येथील स.नं.४६ हि . नं. १५ क्षेत्र हे. आर ०-०५-९७ आकार रू. १- ३४ पैसे ही जमीन मिळकत सरकार दप्तरी महसूल खात्यात ७/१२ उता-यासदरी सौ. भावना प्रमोद अंबळकर हयांच्या नावी दाखल आहे . तरी सदर जमीन मिळकत निर्विवाद, बोजाविरहीत आहे किंवा नाही या परिक्षणाकरिता सदर प्रकरण माझ्याकडे माझ्या अशिलाने सोपविलेले आहे. तरी सदर मिळकतीसंबंधाने कोणाहीकडे खरेदी। गहाण/ दान/ बक्षिस/ विकास/ अदलाबदल / वहिवाट/ भाडेपटटा/ कुळ/ वारसा / मृत्युपत्र वैगरे रित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने विधिग्राहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत लेखी कायदेशीर पुराव्यानिशी आपली हरकत माझ्या खालील पत्यावर लेखी कळवावी अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क वा हितसंबंध नाही व असल्यास त्यांनी तो सोडून दिला आहे असे समजून सदर मिळकत अगदी निर्विवाद, बोजाविरहित (Clear Title) आहे असा दाखला देण्यात येईल हयाची नोंद घ्यावी.

ॲड. आल्बर्ट पी. डाबरे शॉप नं. १८ व एफ/००१, तळमजला, एन. जी. सुरतवाला कॉम्पलेक्स को. ऑप. हौ. सोसा. लि., कचेरी रोड ता. वसई, जि. पालघर

जाहीर नोटीस

सर्व लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, माझे अशिल श्री. टिळक दिनदयाळ गुप्ता, रा. सुलभ भैया चाळ नं. १, शिवटेकडी, जोगेश्वरी (पु), मुंबई- ४०००६०. यांचे वडील दिनदयाळ जगन्नाथ गुप्ता यांचा दिनांक : ०९/०७/२०१९ रोजी के. ई. एम हॉस्पिटल मुंबई येथे निधन झालेले आहे. त्यांचे पश्च्यात त्यांचे कायदेशीर वारस खालीलप्रमाणे:– १) श्रीमती. कैलाशी दिनदयाळ गुप्ता – पत्नी, २) राजा दिनदयाळ गुप्ता -मुलगा ३) टिळक दिनदयाळ गुप्ता मुलगा, ४) विनय दीनदयाळ गुप्ता मुलगा, ५) सानी दिनदयाळ गुप्ता मुलगा ६) सौ. पूजा अलोक गुप्ता मुलगी असे वारस आहेत. माझे अशीलांचे वडील कै. दिनदयाळ जगन्नाथ गुप्ता यांनी मौजे नांदिवली तर्फे अंबरनाथ सर्वे नं. ११ यावरील शिव साई धाम रेसिडेन्सी बिल्डिंग नं. १, तळ मजला, गाळा नं. ३, क्षेत्र १८० चौ. फुट कार्पेट (२०.०७ चौ.मी) ,जिल्हा: ठाणे येथील स्थावर मिळकत शिव ओम डेवेलोपर्स तर्फे भागीदार शंकर एच. रोहरा व ई. यांचे कु. मु.धारक श्री. राकेश शोभराज राजानी यांचे कडून नोंदणीकृत दस्त क्र. ३५८९/२०१३ दिनांक १४/०५/२०१३ अन्वय दुय्यम निबंधक कार्यालय कल्याण १ येथे नोंदणीकृत करून कायम खारेदिखाताने विकत घेतलेला आहे. तरी माझे अशिलांचे वडिलांच्या मृत्यू पश्च्यात त्यांचे वरील प्रमाणे क्र. १ ते क्र. ६ असे कायदेशीर वारस असून माझे अशील श्री. टिळक दिनदयाळ गुप्ता हे सदरचा गाळा हा शुभम हौसिंग फ्यानांस क. प्रा. लि. यांचे कडून रक्कम रुपये ९.००.०००/- (अक्षरी रक्कम रुपये नऊ लख मात्र घेवून गहाण ठेवत आहेत. सदर वरील नमूद मिळकत गहाण ठेवणे बाबत कोणास काही आक्षेप किंवा हरकत असेल तर त्यांनी त्वरित हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ०७ दिवसांच्या आत हरकत / आक्षेप कळवावे आणि तसे न केल्यास कोणचाही काहीही आक्षेप किंवा हरकत नाही असे समजले जाईल व सदर गाळा गहाण ठेवण्यात येईल याची नोंद घ्यावी. ऑफिस पत्ता : लक्ष्मण निवास बिल्डिंग , रूम नं.-7,

### इंडियन इन्फोटेक ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड

1 ला मजला , जोशी बाग, पुष्पराज हॉटेल जवळ, कल्याण (प), अॅड. सुजाता म्हात्रे

जिल्हा : ठाणे पिन नं. –४२१३०१

मो. ९८२०९३६४७४

मनिष बडोल

**नोंदणीकृत कार्यालय**ः युनिट क्र.१९०, १ला मजला, गोल्डन चेंबर प्री को-ऑप.सो.लि., न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. ई-मेल:indianinfotechsoftware@yahoo.com, वेक्साईट: www.indianinfotechandsoftwareltd.in २१.१२.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

| संपलेली तिमाही<br>३१.१२.२२<br>अलेखापरिक्षित | संपलेली तिमाही<br>३०.०९.२२<br>अलेखापरिक्षित                        | संपलेली तिमाही<br>३१.१२.२१<br>अलेखापरिक्षित | संप्रलेले वर्ष<br>३१.०३.२२<br>लेखापरिक्षित  |
|---|--|---|---|
| 230.00                                      | 230.00   | २२५.००                                      | 4439,23   |
| 90८.९३                                      | १९४.२६   | 9६५.९०                                      | 39.02   |
| 90८,९३                                      | १९४.२६   | 9६५.९०                                      | 39.02   |
| 90044.9                                     | 90044.9  | 90044.9                                     | 90044   |
|   |  |   |   |
| 0.09७८                                      | 0.09९३   | 0.0 ୩६५                                     | 0.0032  |
| 0.0907                                      | 0.09९३   | 0.09६५                                      | 0.0032  |
|   | 39.92.22<br>अलेखापरिश्चित<br>२३०.००<br>१७८.९३<br>१७८.९३<br>१००५५.९ | 3 ৭.৭২.২২                                   | 31.12.27 3तंखापिवित अतंखापिवित अ |

**टिप:** सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेजकडे सादर करण्यात आलेली त्रैमारि अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे आणि ते ०८.०२.२०२३ रोजी झालेल्या संघालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले इंडियन इन्फोटेक ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडकरित

ठिकाण : मुंबई

दिनांकः ०९.०२.२०२३

**गुँट रोड शाखा:** रेल्वे हॉटेल बिल्डींग, आर.एम. रॉय रोड, ग्रँट रोड, मुंबई-४००००७. **| दरः**०२२-२३८७१९२१ दूर:२३८७२९३७ | वेबसाईट: www.centralbankofindia.co.in

#### ई –मेलःbmmums0609@centralbank.co.in ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) सरफायसी नियम ८(१)

मधोहस्ताक्षरीत **सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रॅंट रोड शाखा, मुंब**ईचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेश ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ नुसार व सदर कायद्याच्या कलम १३(१२) व १३(२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये २७ **ऑक्टोब**र, २०२२ रोजी मागणी सूचना वितरीत केली होती आणि या सूचनेनुसार कर्जदार <mark>श्री. मनोज तेजनारायण वर्मा आणि जामिनदार श्री. शिवेंद्र के. सिंग</mark> यांना सदर सूचनेच्य ।ारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.१,९३,७५३.५०/**– (रुपये एक लाख त्रैण्णव हजार सातशे त्रैप**प् **भाणि पैसे पन्नास फक्त)** ( २७.१०.२०२२ रोजी दे<mark>य मह</mark>ल अधिक व्याज) तसेच २७.१०.२०२२ पासून आजच ारखेपर्यंत व्याज व इतर शुल्क जमा करण्याबाबत कळविण्यात आले होते.

कर्जटार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार, जामीनदार सर्वसामान्य जनतेस देण्यात येत आहे की. अधोहस्ताक्षरितांनी सदर नियमाचे नियम ८ सहवाचिता कलम १३(४ नंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये मालकीच्या मालमत्तेचा **६ फेब्रुवारी, २०२३** रोजी **ताबा** घेतला आहे. वेशेषत: कर्जदार / जामिनदार व सर्वसामान्य जनतेस सचना देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भ यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे **सेन्टल बँक ऑफ उंडिया** यांच्याकडे देय रक्कम १.९३.७५३.५० - **(रुपये एक लाख त्रैण्णव हजार सातशे त्रैपन्न आणि पैसे पन्नास फक्त)** ( २७.१०.२०२२ रोजी देय मुदल मधिक व्याज) तसेच २७.१०.२०२२ पासून आजच्या तारखेपर्यंत व्याज व इतर शुल्क जमा करावी.

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की. कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्य रतदीनसार प्रतिभत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

### स्थावर मालमत्तेचे वर्णन

(प्रतिभूत मालमत्ता /तारण मालमत्तेचे सविस्तर वर्णन) खोली क्र. ४०७, ४था मजला, जिवदानी रेसिडेन्सी, पाटील आळी, डोंगरपाडा, विरार (प) पालघर- ४०१३० भाणि मालमत्तेच्या चतुसिमाः उत्तरेसः अन्य मालमत्ता ; दक्षिणेसः अन्य मालमत्ता ; पुर्वेसः अन्य मालमत्ता

> नाव-डॉ. रवी शंकर पी प्राधिकृत अधिकार्र

## इंडिया होम लोन लिमिटेड

सीआयएनः एल६५९१०एमएच१९९०पीएलसी०५९४९९ नोंदणीकृत कार्यालयः ५०४/५०४ए, निर्मल एक्स्टासी, ५वा मजला, जटाशंकर दोस्सा रोड, नुलुंड (प), मुंबई-४०००८०. **ई-मेल**:ihll@ymail.com वेबसाईट: www.indiahomeloan.co.in ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तृतीय तिमाही व नऊमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

| ı    |  |                |   | (रू.लाखात)                                   |
|------|--|----------------|---|--|
| зг.  |  | संपलेली तिमाही | चालु कालावधी<br>करिता वर्ष ते<br>तारीख आकडे | मागील वर्षात<br>संपलेले संबंधित<br>तीन महिने |
| क्र. | तपशील  | 39.92.2022     | 39.92.2022                                  | ३१.१२.२०२१                                   |
| ar S | कार्यचलनातून एकूण उल्पन्न<br>करपुर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)  | ६४८.८९         | 9042.48                                     | ८७३.०३                                       |
| 3.   | (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)<br>करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)  | 92.02          | ଏ୩.୦୩                                       | ९६.९१  |
| ×.   | (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)<br>कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता<br>सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष | 9८.८9          | €0.03                                       | Ę, <b>9</b> 9                                |
|      | उत्पन्न (करानंतर))   | ୩९.୪६          | ६२.५२                                       | ६.३८   |
| ч    | भरणा केलेले समभाग भांडवल   | ୩୪२८.୩८        | ୩୪२८.୩८                                     | ୩୪२८.୩८                                      |
| દ્   | . उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)   | 90.00          | 90.00                                       | 90.00  |
| ı    | मूळ  | 0.93           | 0.85  | 0.08   |
|      | सौमिवृत्र  | 0.93           | 0.85  | 0.08   |
|      |  |                |   |  |

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमाही वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी iपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.indiahomeloan.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने इंडिया होम लोन लिमिटेडकरिता सही 🗸

महेश एन. पुजारा

### जाहीर सूचना

रोजी निधन झाले,यांच्या नावे असलेले मे. अभिनव को.हौ.सो.लि., अभिनव नगर, बोरिवली (पुर्व), नुंबई-४०००६६ या सोसायटीचे भाग क्र*.* ५२१ ते ५२५ धारक मुळ भाग प्रमाणपत्र क्र. १०५ या ऐवजी दुय्यम भाग प्रमाणपत्र वितरणास दावा / आक्षेप मागवित आहेत. त्यांचे कायदेशीर वारसदार अर्थात मयत मुलाची विधवा पत्नी व नातू ( प्रज्ञा . पंडित) आणि हर्षल ए. पंडीत यांनी दुय्यम प्रतीसाठी शेअर्स प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस आक्षेप असल्यास त्यांनी योग्य दस्ताऐवजांसह १५ दिवसांत खालील वाक्षरीकर्त्याकडे कळवावे

वकील आर.बी. खानोलक प्लॉट ९, अभिनव नगर, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०० ०६६

9393999688 दिनांक:१०.०२.२०२३

#### **PUBLIC NOTICE CONCERN**)

NOTICE, is hereby given to the General Public at large and all concerned that my client i.e. Vishal Surendra Gupta, is ntending to purchase from Students Agencies (India) Pvt. Ltd., [having CIN No. U36991MH2000PTC1262101 a Privat imited Company, 1925 shares of Rs.100. each bearing Distinctive Numbers 32004 to 33928 (both inclusive) issued under Share Certificate No. CONS/1/2002 dated 31s anuary 2001 ("the said Shares") Company known as Raia Bahadur Motila ombay Mills Limited and 1925 number f debentures of Rs. 2000/- each bearing Distinctive Numbers 1 to 1925 (both nclusive) issued under Certificate dated 16th January 2013 ("the said **Debentures")** of a Company known as Raja Bahadur Motilal Bombay Mills mited along with Unit No.101, Groun Floor, admeasuring 2200 sq. ft. super buil up area or thereabouts (along with Loft) on the Ground Floor of the building know as "Konark Shram", situated on all that piece or parcel of land admeasuring 1180.12 or thereabouts, situate, lying and being at 156, Dadaji Jaoji Road (presently known as Pandit Madan Mohan Malavi Marg), Tardeo, Mumbai - 400034 in th ation District and Sub- District of Mumbai City and Mumbai Suburba pearing Cadastral Survey No.728 of Any person/s who has/have any claims against or to "the said Shares", "the said Debentures" or "the said Unit" or any of them, by way of mortgage, sale, transfer assignment, lease, license, lien, charge trust, gift, exchange, possession, eas tenancy or otherwise howsoever should intimate the same in writing within "14 (Fourteen) Days" from the date of ublication of this notice to the undersign t his address at 102, 1st Floor, B wing, A G Park CHSL, A. G. Park, Prabhat colon

(JIPNESH N. JAIN Bombay High Cour

कार्यचलनातून एकूण उत्पन्न

कालावधीकरिता निव्वळ नका/(तोटा)

(अपवादात्मक आणि/किंवा विशेष

(अपवादात्मक आणि/किंवा विशेष

कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न

करानंतर) आणि इतर सर्वंकष

उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)

(खंडीत व अखंडीत कार्यचलनामाठी)

उत्पन्न (करानंतर))

दिनांक: ०८.०२.२०२३

(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)

समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.९०/- प्रती)

(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

Opposite Railways Quarters, Lane of Yoga

400055 **9870582346 / 8286227577, Email**-

jipnesh@gmail.com hereunder. In case n

claims/objections are received within the aforesaid period, it shall be presumed that

nstitute Santacruz East. Mumbai

ग्रॅं<mark>ट रोड शाखा:</mark> रेल्वे हॉटेल बिल्डींग, आर.एम. रॉय रोड, ग्रॅंट रोड, मुंबई-४००००७. | दूर:०२२-२३८७१९२१ दुर:२३८७२९३७ | वेबसाईट: www.centralbankofindia.co.ir ई-मेलःbmmums0609@centralbank.co.in

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) सरफायसी नियम ८(१)

अधोहस्ताक्षरीत **सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रँट रोड शाखा, मुंबई**चे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेश ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल असेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००९ अनुसार व सदर कायद्याच्या कलम १३(१२) व १३(२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ ह्या नियम ३ अतर्गत प्राप्त अधिकारान्वये २७ **ऑक्टोबर**. २०२२ रोजी मागणी सचना वितरीत केली होती आणि चा सूचनेनुसार कर्जदार **श्री. रविंदु धोंड् तरल**ा यांना सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम **रु.५,८७,३९९.००/ – (रुपये पाच लाख सत्त्वाऐंशी हजार तिनशे नव्याण्णव फक्त)** ( २७.१०.२०२२ रोजी देव मुद्दल अधिक व्याज) तसेच २७.१०.२०२२ पासून आजच्या तारखेपर्यंत व्याज व इतर शुल्क जमा करण्याबा

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार, जामीनदार प्तर्वसामान्य जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर नियमाचे नियम ८ सहवाचिता कलम १३(४) भंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये मालकीच्या मालमत्तेचा **६ फेब्रुवारी, २०२३** रोजी **ताबा** घेतला आहे. वेशोषतः कर्जदार / जामिनदार व सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात यवहार करू नवे व असे कोणतेही व्यवहार हे **सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया** यांच्याकडे देय रक्क**म रु.५,८७,३९९.०**०/ सिच २७.१०.२०२२ पासून आजच्या तारखेपर्यंत व्याज व इतर शुल्क जमा करावी

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत गलमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

प्रतिभूत मालमत्ता /तारण मालमत्तेचे सविस्तर वर्णन)

न्लॅट क्र. २०४, बी विंग, ओम वास्तू शिल्प अपार्टमेंट, चिखल डोंगरी, बायपास विरार (पश्चिम)- ४१० ३०३

आणि मालमत्तेच्या चतुसिमाः उत्तरेसः कला निकेतन इमारतः; दक्षिणेसः आतील रस्ता व इमारत क्र. ३ ; पुर्वेस कला रेसिडेन्सी कोहाँसोलि. ; पश्चिमेस: इमारत क्र. १ व ए विंग.

> नाव-डॉ. रवी शंकर पी मख्य च्यवस्थापव प्राधिकृत अधिकार

### जाहिर सूचना

चे कोअर हाऊस क्रमांक सी-३ वाटप करण्यात आले होते जे गोराई (२) प्रसाद को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., प्लॉट नं. २२८, आरएससी-४०, गोराई-२, बोरिवली (पश्चिम) मुंबई - ४०० ०९१ येथे , त्यांचे वाटप पत्र क्रमांक ०११०१२/३९५ /९२ दिनांक २१.०५.१९९२ आणि तसेच २९.१०.१९९३ च्या शेअर्स सर्टिफिकेट क्र. ४ अंतर्गत १६ ते २० पर्यंत विशिष्ट क्रमांक असलेले प्रत्येकी रु. ५०/- चे पाच (५) पूर्ण पेड-अप शेअर्स आणि त्यानंतर शी. अनंत जयसिंग खामाकर यांचे ०२.०२.१९९८ रोजी मंबई. महाराष्ट्र येथे निधन झाले त्यांच्या पश्चात सरेखा अननत खामकर (पत्नी). कु. निलिमा अनंत खामकर-मुलगी आणि सौ. साक्षी संतोष पाटील-मुलगी या कायदेशीर वारस म्हणून आणि वरील कायदेशीर वारसांनी त्यांच्या आई शीमती सुरेखा अनंत खामकर यांच्या नावावर या मुख्य घराचे हस्तांतरण/नियमितीकरण करण्यासाठी यांच्या नांवे त्यांची संमती/एनओसी दिली होती आणि त्यानसार तिने म्हाडाकडे सदर कोअर हाऊस तिच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी /नियमित करण्यासाठी अर्ज केला होता आणि तो म्हाडाने दिनांक २८.११.२०१६ च्या पत्र क्रमांक ई.एम./ डब्ल्यू/एम.एम./४१७४/१६ द्वारे स्वीकारला होता आणि त्यानुसार सोसायटीने स्वीकार केला होता. सदस्यत्व आणि दिनांक १५.०७.२०१८ रोजी शेअर्स प्रमाणपत्र क्रमांक ४ वर तिच्या नावावर शिक्कामोर्तब केले आणि नंतर ०७.०२.२०२३ रोजीच्या प्रकाशन करारनामाद्वारे बेअरिंग दस्तऐवज क्र.बीआरएल-७-१८९५-२०२३ दिनांक ०७.०२.२०२३ सह उपनिबंधक बोरीवली-७, एम.एस.डी. च्या कार्यालयात रीतसर नोंदणी केली. इतर सर्व कायदेशीर वारसांना त्यांच्या आईच्या नावे, अविभाजित समान समभाग हक्क, उपरोक्त मख्य घरातील व्याज, शीर्षक आणि स्वारस्य असलेले त्यांचे सर्व वारसा सोडले होते. म्हणजे शीमती. सुरेखा अनंत खामकर आणि त्यानुसार माझी अशिलही उपरोक्त कोअर हाऊसची कायदेशीर एकमेव मालक आहे आणि या कोअर हाऊसचा अनन्य वापर आणि ताबा आहे आणि **>७.०२.२०२३ च्या बक्षिस करारनामा** द्वारे तिची मुलगी कु. निलिमा अनंत खामकर यांना दस्तऐवज क्र. इठड-७-१८९६-२०२३ दिनांक ०७.०२.२०२३

जर कोणा व्यक्तीस किंवा व्यक्तिंना इतर संबंधित कागदपत्रे आणि/किंवा परिसर किंवा भागावार कोणतार्ह अधिकार, हक्क किंवा हित, तारण, अधिभार, भाडेपड़ा, मालकी हक्क आणि /किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह ॲड. श्री. अनुज विनोद मोरे, वकील, मुंबई उच्च न्यायालय, कार्यालय पत्ता: एमओआर असोसिएटस्, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसो लि., आरएससी-१, गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगित केले आहेत.

संप लेली

संबंधित तिमाई

32.22.2028

4088.00

4088.00

8800.2

F. 00888

३२४५०.००

मुंबई, आज विनांकीत १० फेब्रुवारी, २०२३

नऊमाही

३१.१२.२०२२

८०९२.२०

८०९२.२०

७९५१.३

6848.3

३२४५0.00

व्यवस्थापकीय संचालिका डीआयएन-०१३४७३६७

ग्रँट रोड शाखा: रेल्वे हॉटेल बिल्डींग, आर.एम. रॉय रोड, ग्रॉंट

ोड, मुंबई-४००००७. | दूर:०२२-२३८७१९२१

दुर:२३८७२९३७ | वेबसाईट: www.centralbankofindia.co.in

ई –मेल:bmmums0609@centralbank.co.in

संदीप (इंडिया) लिमिटेडकरित

रश्मी दालमिय

०९ नोव्हेंबर, २०२२

ठिकाण : मुंबई

देनांक: ०९.०२.२०२३

संदीप (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३०१, पीएल८९९/एफ, कॉर्पोरेट अरेना पिरामल नगर रोड,

गोरेगाव पश्चिम बीएचडी, महेंद्र गार्डन्स, मुंबई-४०००६२.

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित

एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तिमाही

32.22.2022

३९३४.६३

3838.63

३२४५०.००

**टेप:** सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेम्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वरं

न्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) सरफायसी नियम ८(१)

अधोहस्ताक्ष<mark>रीत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रॅंट रोड शाखा, मुंबईचे</mark> प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेर

ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२

अनुसार व सदर कायद्याच्या कलम १३(१२) व १३ (२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२

च्या नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये २७ **ऑक्टोबर,** २०२२ रोजी मागणी सचना वितरीत केली होती आणि

त्या सचनेनुसार कर्जदार <mark>श्रीमती शोभा नामदेव सोनावणे</mark> व सहकर्जदार श्री**कांत नामदेव सोनावणे** यांना सदर

**दोनशे पंचेऐंशी आणि पैसे सदुसष्ट फक्त)** ( २७.१०.२०२२ रोजी देय मुद्दल अधिक व्याज ) तसेच २७.१०.२०२२

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसर केली असल्याने, सदर सचना कर्जदार, जामिनदार सर्वसामान्य जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर नियमाचे नियम ८ सहवाचिता कलम १३(४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये मालकीच्या मालमत्तेचा **६ फेब्रुवारी, २०२३** रोजी **ताबा** घेतला आहे. विशेषत: कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे **सेन्टल बँक ऑफ इंडिया** यांच्याकडे देय खकम रु.१,८८,२८५,६७/ - **(रुपये एक लाख आट्रेऐंशी हजार दोनशे पंचेऐंशी आणि सदसष्ट फक्त)** ( २७.१०.२०२२ रोजी देय मुहल अधिक व्याज) तसेच २७.१०.२०२२ पासून आजच्या तारखेपर्यंत व्याज व इतर शुल्क जमा करावी.

कर्जदारांचे लक्षा वेधाण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत

फ्लॅट क्र. १०९, पहिला मजला, बि विंग, जेसल कृपा को.ऑप.हौ.सो लि., नर्मदा नगरजवळ, कॅबिन क्रॉस रोड,

आणि मालमत्तेच्या चतुर्सिमाः उत्तरेसः जेसल कृपा ए–३ विंग ; दक्षिणेसः जेसल कृपा सी टाईप इमारत

पासून आजच्या तारखेपर्यंत पुढील व्याज जमा करण्याबाबत कळविण्यात आले होते.

मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

भाईंदर (पूर्व) जि. ठाणे, महाराष्ट्र - ४०११०५

प्रतिभूत मालमत्ता /तारण मालमत्तेचे सविस्तर वर्णन)

मासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या व कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अनुज विनोव मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

### SUNSHIELD CHEMICALS LTD सनशिल्ड केमिकल्स लिमिटेड

कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल १९९९ ९एमएच १९८६ पीएलसी ०४ १६ १२ **नोंदणीकृत कार्यालय:** १५०१–ए, यूनिव्हर्सल मॅजिस्टीक, पी.एल.लोखंडे मार्ग, आरबीके इंटरनॅशनल स्कूलच्या मागे चेंबूर पश्चिम, मुंबई – ४०० ०४३. **दूर.क.:** २५५५० १२६ **ई−मेल:investorservices@sunshieldchemicals.com** 

वेबसाईट:www.sunshieldchemicals.com

#### टपाल मतवान व ई-वोटिंग माहितीची सूचना

याद्वारे सुचना देण्यात येत आहे की कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८ आणि ११० च्य तरतुर्दीनुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (नियम) २०१४ आणि इतर कायद्याच्य ागु तरतुदी, त्याअंतर्गत केलेले नियम आणि अधिसूचना (वैधानिक बदल किंवा पूर्नअधिनियमांसह) जरं नागु होईल, सामान्य परिपत्रक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० २/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३९ डेसेंबर २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, ३/२०२**२** दिनांक ५ मे २०२२ आणि ११ /२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि सहकार मंत्रालय (एमसीए परिपत्रक) प्रक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस् लेशन्स २०१५ चे (लिस्टींग रेग्युलेशन्स) आणि सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) यांनी जारी केलेर इन्स्टिट्यट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले. सनशील्ड केमिकल्स लिमिटेड (कंपनी) च्य सदस्यांची मंजुरी टपाल मतदानाद्वारे खाली सूचीबद्ध केलेल्या ठरावांसाठी, फक्त रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेद्वारे (ई-

| अ.        | तपशिल   | ठराव  |
|-----------|---|-------|
| <b>頭.</b> |   |       |
| १         | श्री. जीत मल्होत्रा (डीआयएन: ०७२०८२३४), व्यवस्थापकीय संचालक आणि<br>मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी<br>अधिकारी यांच्या पदनामात बदल, ३ फेब्रुवारी २०२३ पासून प्रभावी | विशोष |
| - 1       | 010001 37 .0 1.111  | 7 1   |

१४ फेब्रुवारी २०२२ रोजीची ही पोस्टल बॅलेट सचना कंपनीच्या www.sunshieldchemicals.com वर आणि बीएसई लिमिटेडच्या at www.bseindia.com वेबसाइटवर तसेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर देखील उपलब्ध

उपरोक्त एमसीए परिपत्रकांनुसार, कंपनीने ९ फेब्रुवारी २०२३ रोजी स्पष्टीकरणात्मक विधानासह टपाल मतदा-तचना पाठवली आहे. ज्यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा लाभार्थींच्या नोंदणीमध्ये आहेत अशा सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे पाठवली आहे आणि ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरीजमध्ये

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३ रोजी नोंदणीकृत आहेत (नोंद तारीख). दस्यांचे मतदानाचे अधिकार नोंद तारखेनुसार कंपनीच्या पेड-अप इकिटी भाग भांडवलामधील त्यांच्य रोअर्सच्या प्रमाणात असतील. ज्या सदस्यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा कट-ऑप ारखेला ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवली गेली आहेत अशा सदस्यांच्या संमती किंवा

भसहमतीचे संप्रेषण रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देण्यास पात्र असेल तंबंधित तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळावी.

कंपनीने आपल्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी एजन्सी म्हणून एनएसडीएल च्या सेवांच हभाग घेतला आहे. खाली नमुद केलेल्या कालावधीत सदस्य त्यांचे मत देऊ शकतात: 'ई-वोर्टिगची सुरुवात - स. ९.०० वा. (भाप्रवे) मंगळवार, १४ फेब्रुवारी २०२३ रोजी

यानंतर एनएसडीएल द्वारे ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल ठरावावर एकदा सदस्याने मत दिल्यानंतर, त्याला/तिला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणा

ई-वोर्टिंगची समाप्ती - सायं.५.००वा. (भाप्रवे) बुधवार, १५ मार्च २०२२ रोजी

पाल मतदान सुचना प्राप्त करण्यासाठी ज्या सदस्यांचा ई-मेल पत्ता कंपनी / डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नार्ह सायं. ५.०० वा. भाप्रवे, बुधवार, ८ मार्च २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी नोंदणी करू शकतात. या लिंकवर क्लिक करून: csg-unit@tcplindia.co.in आणि टपाल मतदान सूचनेत नमूद केल्यानुसार नोंदर्ण प्रक्रिया पूर्ण करा.

ई-मतदानाशी संबंधित तपशिलांसाठी, कृपया टपाल मतदान सूचना पहा. कोणत्याही शंका असल्यास, तुर्म्ह www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी वारवार विचारले जाणां प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकता किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० २० आणि १८०० २२ ४४ ३०वर कॉल करू शकतो किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा. ई-मतदान आणि ई-मतदान निकाल जाहीर करण्याकरिता तपासनीस

संचालक मंडळाने रिमोट ई-वोटिंग द्वारे टपाल मतदानाची प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पा गडण्याकरिता तपासनीस (तपासनीस) म्हणून श्री. प्रसेन नैथानी, मे. पी. नैथानी अँड असोसिएट्सचे, कंपर्न विवव, मुंबई यांची नियुक्ती केली आहे.

हराव, आवश्यक बहुमताने मंजूर झाल्यास ई-वोटिंगच्या शेवटच्या तारखेला म्हणजे बुधवार, १५ मार्च २०२३ रोजी पास झाल्याचे मानले जाईल. टपाल मतदानाचा निकाल शुक्रवार, १७ मार्च, २०२३ रोजी किंवा यापूर्वी लागेल. तपासनीसाच्या अहवालासह नमूद केलेले निकाल बीएसई लिमिटेडला कळवले जातील आणि धतेबाबत तपासनीसांचा निर्णय अंतिम असेल.

> सनशिल्ड केमिकल्स लिमिटेडकरित सही/-अमित कुमार्श

कंपनी सचिव

मुंबई, ९ फेब्रुवारी, २०२३

## FINVEST (INDIA) LTD.

सीआयएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३६९९१ <mark>नोंदणीकृत कार्यालयः</mark> युनिट क्र.८०३, मोर्या ब्ल्यु मून, ८वा मजला, वीरा देसाई इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र.

दूर.:०२२-६२३१६६७/६८, ई-मेल: info@apollofinvest.com, वेबसाईट: www.apollofinvest.com

३१.१२.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षात वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

| अ.    |   | ,                         | संपलेली तिमाई             | ft                        | संपलेले                   | संपलेले वर्ष              |                          |
|-------|---|---------------------------|---------------------------|---------------------------|---------------------------|---------------------------|--------------------------|
| क्रत. | तपशील   | ३१.१२.२२<br>अलेखापरिक्षित | ३०.०९.२२<br>अलेखापरिक्षित | ३१.१२.२१<br>अलेखापरिक्षित | ३१.१२.२२<br>अलेखापरिक्षित | ३१.१२.२१<br>अलेखापरिक्षित | ३१.०३.२२<br>लेखापरिक्षित |
| ₹.    | कार्यचलनातून एकूण उत्पन्न                                   | ९३0.८0                    | १३६०.९०                   | २७३८.१४                   | ३८६७.७५                   | ५२४७.९७                   | ৬३९९.९८                  |
| ٦.    | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपुर्व)    | ३८४.२९                    | ४८१.५४                    | ३६९.९४                    | ११६१.०३                   | ८७२.३७                    | १७०३.६५                  |
| ₹.    | करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर) | ३८४.२९                    | ४८१.५४                    | ₹९.९४                     | ११६१.०३                   | ८७२.३७                    | १७०३.६५                  |
| ٧.    | करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)                      | 286.68                    | ३१७.६१                    | २६७.३८                    | ७७५.३५                    | ६४२.७१                    | १२७२.४६                  |
| ч.    | कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न, कराच्या एकूण             | २४८.१४                    | ३१७.६६                    | २६७.३८                    | ७७५.६६                    | ६४२.३१                    | १२७६.२७                  |
| €.    | राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार                  |                           |                           |                           |                           |                           |                          |
| ı     | पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)                                | -                         | -                         | -                         | -                         | -                         | ३८१५.६८                  |
| ७.    | भरणा केलेले समभाग भांडवल                                    |                           |                           |                           |                           |                           |                          |
| ı     | (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)                                | ३७३.१२                    | ३७३.१२                    | ₹७३.१२                    | ३७३.१२                    | ३७३.१२                    | ₹७३.१२                   |
| ٤.    | उत्पन्न प्रतिभाग  |                           |                           |                           |                           |                           |                          |
| 1     | अ. मूळ  | ६.६५                      | ८.५१                      | ७.१७                      | 20.05                     | १७.२३                     | ₹४.१०                    |
|       | ब. सौमिकृत  | દ્દ.દ્દધ                  | ८.५१                      | ৬.१७                      | २०.७८                     | १७.२३                     | ₹४.१०                    |
|       | · A = A   |                           | 3                         |                           | ÷ 00 00 0                 | 22 2 2 2                  |                          |

टिप: १. वर नमुद अलेखापरिक्षेत वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे शिफारस व पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०९.०२.२०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१.१२.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१.१२.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कषिच संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.apollofinvest.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अपोल्लो फिनवेस्ट(इंडिया) लिमिटेड करीता

टिक्षा नांगिय

पर्ण वेळ संचालक व सीईओ

सीआयएन:एल३१३००एमएच१९६४पीएलसी०१३०८८

ई-मेल: iklsecretarial@gmail.com, वेबसाईट: www.indokem.co.in

वरील वित्तीय निष्कर्षाचे वैधानिक लेखापरिक्षक, लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०९.०२.२०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच सभेत मान्य करण्यात आले.

कंपनी दोन विभागात अर्थात टेक्स्टाईल डाईज व केमिकल्स आणि विद्युत कॅपेसिटर्स या विभागात कार्यरत आहे. तथापि विद्युत कॅपेसिटर्सकरिता विभागीर अहवाल वेगळे देण्यात न येत असल्याने कार्यचलन विभागावरील इंडएएस १०८ नुसार वेगवेगळे अहवालाकरिता कंपनी लागू नाही.

कंपनीच्या संचालक मंडळाने दिनांक १५ जानेवारी, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत कंपनी व रेफनॉल रेझिन्स ॲण्ड केमिकल्स लिमिटेड यांच्य दरम्यान विलीनीकरण सुधारित योजनेस विचारात घेऊन मान्यता दिली आहे. सदर योजनेची नियुक्त तारीख १ एप्रिल, २०२१ किंवा राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाद्वारे निश्चित किंवा मान्य प्रमाणे पुढील तारीख असेल. विविध प्राधिकरणाकडून मान्यता प्रलंबित असल्याने ३१.१२.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वरील योजनेचा लेखाप्रभाव देण्यात आलेला नाही.

> इंडोकेम लिमिटेडकरित सही/-

महेंद्र के. खटाव अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:000६२७९४

पुर्वेस: पूजा नगर इमारत क्र १ ; पश्चिमेस: जेसल कृपा बी-२ ए विंग. सही/-

### इंडोकेम लिमिटेड

<mark>नोंदणीकृत कार्यालयः</mark> प्लॉट क्र.४१०/४११, खटाव हाऊस, मोगल लेन, माहिम, मुंबई-४०००१६. **दुर.:+**९१-२२-६१२३६७६/६१२३६७११

३१.१२.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही व कालावधीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

|            |  | संपलेली तिमाही |                 |                 | संपलेले व     | कालावधी        | संपलेले वर्ष   |
|------------|--|----------------|-----------------|-----------------|---------------|----------------|----------------|
| अ.         | तपशिल  | 39.99.99       | 30.09.22        | 39.92.22        | 39.99.99      | 39.99.99       | 39.03.22       |
| 頭.         |  | अलेखापरिक्षित  | अले खाप रिक्षित | अले खाप रिक्षित | अलेखापरिक्षित | अले खापरिक्षित | ले खापरिक्षाित |
| ₹.         | कार्यचलनातून एकूण उत्पन्न  | २८९९           | २९७५            | ३४२१            | ८५६२          | ८३१४           | ११४०६          |
| ၃.         | करपूर्व नफा/(तोटा)   | €0             | ४९              | १५६             | (%)           | २२४            | २८३            |
| ₹.         | वर्षाकरिता नफा/(तोटा)  | €0             | ४९              | १५६             | (%)           | २२४            | २८३            |
| ٧.         | एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) कराच्या एकूण                             | ६१             | ४९              | १५४             | (€)           | २१९            | २९०            |
| ц.         | भरणा केलेले समभाग भांडवल<br>(दर्शनी मुल्य १०/- प्रती भाग)            | २,४३३          | २,४३३           | २,४३३           | २,४३३         | २,४३३          | २,४३३          |
| ξ.         | इतर समभाग  |                |                 |                 |               |                | १०४९           |
| <b>6</b> . | उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (वार्षिकीकरण नाही)<br>एकूण उत्पन्न प्रतिभाग |                |                 |                 |               |                |                |
|            | १. मूळ (रु.)   | 0.24           | 0.20            | ०.६४            | (80.0)        | 0.92           | १.१६           |
|            | २. सौमिकृत (रु.)   | 0.२५           | 0.20            | ०.६४            | (80.0)        | 0.92           | १.१६           |

मागील कालावधी/वर्षाचे आकडे निश्चितीसाठी पुर्नगठीत/पुर्ननमुद केले आहेत.

नाव-डॉ. रवी शंकर पी मुख्य व्यवस्थापव प्राधिकत अधिकारी

### **PUBLIC NOTICE**

Take a Notice that Late Mr. Salin Ahmed Shaikh is a member of United SRA CHSL., having address at Flat No 205 United SRA CHSL, Behram Baug Jogeshwari (West) Mumbai-400 102., ir the said society. Died on 19/03/2013 without making any nomination. (1 Dilnawaz Salim Shaikh (wife) (2 Sana Anium Salim Sháik Daughter), (3) Alsaba Salim Shaikl Daughter), (4) Aqsa Salim Shaikl Daughter), (5) Saud Salim Shaikl Son) (6) Md. Áli Salim Shaikh (Son are only legal heirs of the decease Member, Mrs. Dilnawaz Salim Shaiki (Wife) have applied for Share Transfe of the above said flat into her name Lat Mr. Salim Ahmed Shaikh for the Flat no share certificate will be transferred to the above said legal hei f anybody has any objection or and claim contact to the undersigned within 14 days of this announcement, failing which the society will transfer said flat t the above applicant namely Mrs Dilnawaz Salim Shaikh. For United SRA CHS Ltd; Sd/-

Chairman Place: Mumbai

Date:10/02/2023

**PUBLIC NOTICE** 

NOTICE IS HEREBY given to all or to whomsoever it may concern that my client MR. ASHOK NATHALAL HARIA is the owner of the residential premises bearing Flat No. 6, Tower A, First Floor, Ekta Co-operative Housing Society Limited, Govardhan Nagar, Opp. Santoshi Mata Mandir, L.B.S. Marg, Mulund (West), Mumbai, Maharashtra -400080 purchased from MRS. SHEELU REWACHAND MOTWANI through her constituted attorney MR. REWACHAND THANWERDAS MOTWANI, who further had purchased from M/s. SHRI RAM BUILDERS, the developer therein. am investigating the title for due diligence and hence all persons claiming an adverse interest in the said residential premises or any part thereof by any way howsoever are hereby required to make the same known to the undersigned at his office in office hours at Office No. 9, Sushila Apartment, S. N. Road, Tambe Nagar, Mulund (West), Mumbai-400080 Mob:-9773578552 within 15 days from the date hereof, failing which the title of my client MR. ASHOK NATHALÁL HARIA shall be presumed as clear and marketable, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived. Members of the public are requested to take the note of the same. Dated this 10th day of February,

> ADV. SHRI. DHAVAL T. KARIA **KARIA & ASSOCIATES ADVOCATE HIGH COURT**

### **PUBLIC NOTICE**

2023.

Notice is hereby given to the public at large that my client Mr. Sandeep Ramsinga Chaubey has purchased a Flat premises bearing Flat No. A/106, 1st Floor, Building Om Sai Ganga SRA CHS. Ltd. situated at Jeevan Vikas Kendra Maro Vile Parle (East), Mumbai- 400 057, adm area 225 sq. ft. (carpet) from Mr. Ram Sagar Kashiorasad Upadhyay by way c Agreement for Sale vide registration No BDR-18/11924/2022, registered or 07.07.2022 before Joint Sub-Registra Andheri No. 7, Mumbai Suburban Ďistric (Bandra) and having a share certificate bearing Sr. No. 20 (distinctive Nos. from 96 to 100) in respect of aforesaid Fla premises. Whereas the said Mr. Ran . Sagar Kashiprasad Upadhyay has acquired the said flat from his mother Smt Phulpati Kashiprasad Upadhyay on 05.11.2021 (as per share certificate) and she died on 03.05.2021, leaving behind her, there are two legal heirs i.e. Mr. Ran Sagar Kashiprasad Upadhyay and his married sister Mrs. Nirmala Ramsinger Chaubey only the legal heirs. And whereas one Will executed by Smt. Phulpat Kashiprasad Upadhyay in favour of Mr Ram Sagar Kashiprasad Upadhyay, or dated 28.05.2019 vide Registration No 91/2019, registered before Dy. Registrar, Bhadohi, State of Uttar Pradesh. And whereas the husband of Smt. Phulpat Kashiprasad Upadhyay and father of Mr Ram Sagar Kashiprasad Upadhyay namely Shri. Kashiprasad Goku Upadhyay was died on 12.06.2002.

Any person/s having claim/s, objection/s right, title or interest of any nature whatsoever in the above said Fla premises and with regard to aforesaid ransfer by way of sale, gift, lease nheritance, exchange, mortgage, charge lien, trust, possession, easement attachment or otherwise howsoeve should intimate their objections, if any i writing within 14 days from the publication of this notice failing to which, the claim o the such person/s, if any, will deemed to have been waived and/or abandoned for all intents and purpose.

ADITYA B. SABALE, Advocate High Court Office : 57A, Ajanta Square, Market Lane, Next to Borivali Court, Borivali (W), Mumbai- 400 092.

Mumhai

Read Daily Active Times

#### PUBLIC NOTICE

NOTICE is here by given that MR. VIJAY NANAKLAL KARIRA, is sole owner of FLAT NO. 626, 6<sup>TH</sup> FLOOR, VIVA MALL P. P. MARG, VIRAT NAGAR, VIRAF (WEST), TAL, VASAI, DIST, PALGHAR 401303. & my client is interested purchase the said Flat.

LATE, MR. NANAKLAL J. KARIRA 8 MR. VIJAY NANAKLAL KARIRA, are jointly owners of above mentioned Flat. They have purchased the said Flat from M/S. VIVA JIVDANI ASSOCIATES, Vide an Agreement For Sale, Dated 06/10/2008., Vide an Registered Document No. 10175/2008, the said Agreement for sale is Registered at Sub-

Registrar Vasai - 2. LATE, MR. NANAKLAI JI. KARIRA Died on 04/09/2017, at. MUMBAI. & his Mother LATE MRS. DEEPA NANAKLAL KARIRA, Died on 09/02/2004, KANDIVALI, Mumbai, leaving behind them MR. VIJAY NANAKLAL KARIRA is only legal heirs of said deceased.
Thereafter as legal heirs of aforesaid
Flat MR. VIJAY NANAKLAL KARIRA,

had made an application with all legal necessary & relevant documents before M/S. VIVA JIVDANI ASSOCIATES (Builders) for transfer of said flat in his name, & Builders have after completion of all legal formalities they have transferred said flat in the name of MR. VIJAY NANAKLAL KARIRA.

All persons claiming any interest in the said flat by way of sale, lease, exchange mortgage, lien, trust, easement attachment or otherwise however required to Lodge, their claim/interest together with relevant documents in support thereof at the address mention hereunder written within 14 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presume that there is no claim over the said flat.

> ADV. NAYAN B. JAIN 5, VARTAK HALL, 1<sup>ST</sup> FLOOR, AGASHI ROAD, VIRAR (WEST), TAL. VASAI, D. PALGHAR

#### PUBLIC NOTICE This is to inform the general

public that Flat No. A6/504 Runwal Plaza, Kores Road Vartak Nagar, Near Kores Tower, Thane (W) - 400 606 stands in the joint name of mv client Mr. Nitesh Srinivas Kotian & her mother Mrs. Ratna Sriniwas Kotian, in the records of the society. My client's mother expired on 18/12/2013 at home, Thane. After the death of my client's mother my client and his father Mr. Srinivas Pwovappa Kotian are the only surviving legal heirs. Anybody having any objection to the aforesaid transfer of 50% share of my client's mother in the name of my client is/are hereby called upon to place his/their objections at the address of the society or the undersigned advocate, with in a period of 15 days from the date of publication of failing this notice compliance no objections shall be entertained there after in this regard.

Adv. E. A. Ashirvadam G/1, Anthony House Shivaji Nagar, W.E., Thane (W) - 400604.

Mob. No. 9324340566 Dt. 10/02/2023.

#### PUBLIC NOTICE

MRS. NEELA MANHARLAL KAPADIA Aadhar No: 7287722786699) have settled oth her sons named **VIRAL MANHARLAL** KAPADIA (Aadhar No: 811422212257), and KEJAL MANHARLAL KAPADIA (Aadhar No: 213763545414) by Declaration having all the erms and conditions as mentioned therein. Now there is no claim, liability and responsibility

Any person having any objection in respect of the SAID DECLARATION shall make the same know at the below mentioned address within 14 days of the publication otherwise the claim if any shall be deemed to ave been waived.

RAHUL P. SINGH (ADVOCATE) Shop No. 3, Peace heaven B, Near Deepak Hospita Bhayandar East, Thane 401105

#### **PUBLIC NOTICE**

The deceased, MR. NILKANTH SUBHASH KARWARKAR & MR. MANOJ NILKANTH KARWARKAR, were the joint-owners of Flat No. 202 of Jai Smruti CHS Ltd, M. G. Road, Goregaon (W), Mumbai–400104. That Mrs. Manisha Nilkanth Karwarkar died intestate on 02/02/2010. That the joint-owners, Mr. Nilkanth Subhash Karwarkar died intestate on 26/01/2021 & Mr. Mano Nilkanth Karwarkar died intestate or 17/09/2020 thus leaving behind them now (1) Mrs. Swapna Manoj Karwarkar (2) Ms. Roma Manoi Karwarkar as their only legal heirs. That Mrs. Swapna Manoj Karwarka has released her 50% rights in the shares of the said Flat by executing registered Release Deed in favour of her daughter, Ms. Roma Manoj Karwarkar. Accordingly Ms. Roma Manoj Karwarkar, legal heir o the deceased members, has applied for transfer of aforesaid 100% undivided shares of the deceased, Mr. Nilkanth Subhash Karwarkar & Mr. Manoj Nilkanth Karwarkar of the said flat in her name. The Societ ereby invites claims or objection from heir/ or other claimants to transfer the 100% shares and interest of the decease members, in the capital/property of the Society within a period of 15 days from the date of publication of this notice, with copies of such document and other proofs in ransfer of shares and interest of decease members in the capital/property of the Society, falling which the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-Laws of the Society.

Dated this 10th day of February, 2023.

For Jai Smruti CHS Ltd. Sd/-Hon. Secretary/Chairman

### **PUBLIC NOTICE**

The deceased, MRS. MANISHA NILKANTH KARWARKAR & MR. NILKANTH SUBHASH KARWARKAR, were the joint-owners of Flat No. 201 of Jai Smruti CHS Ltd, M. G. Road, Goregaon (W), Mumbai-400104. That the joint-owners, Mrs. Manisha Nilkanth Karwarkar died intestate on 02/02/2010 & Mr. Nilkanth Subhash Karwarkar died intestate on 26/01/2021 That their son Mr. Manoi 26/01/2021. That their son, Mr. Mano Nilkanth Karwarkar also died intestate or 17/09/2020 leaving behind them their (1) Daughter-in-law: Mrs. Swapna Mano Karwarkar (2) Granddaughter: Ms. Roma
Manoj Karwarkar as their only legal heirs.
That Ms. Roma Manoj Karwarkar has
released her 50% rights in the shares of the
said Flat No.201by executing registered
Release Deed in favour of her mother, Mrs. Swapna Manoj Karwarkar. Accordingly, Mrs. Swapna Manoj Karwarkar, daughter-in-law of the deceased members, has applied for transfer of aforesaid 100% undivided shares of the deceased, Mrs. Manisha Nilkanth Karwarkar & Mr. Nilkanth Subhash Karwarkar, of the said flat in her name. The Society hereby invites claims or objection from heir/s or other claimants to transfer the 100% shares and interest of the deceased member, in the capital/property of the Society within a period of 15 days from the date of publication of this notice, with copies of such document and other proofs in support of his/her/their claims/objections for support of instriction carriers of eccased members in the capital/property of the Society, failing which the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society in such manner as is provided under the Bye-Laws of the Society.

Dated this 10th day of February, 2023. For Jai Smruti CHS Ltd. Hon. Secretary/Chairman.

### PUBLIC NOTICE

This is to inform public at large that my client Shri. Tilak Dindayal Gupta being one of the legal heir after the demise of his Father Late Dindayal Jagannath Gupta Who expired on 09/07/2019 at K.E.M Hospital Parel, Mumbai. The Deceased Dindayal Jagannath Gupta has left behind the legal heirs namely 1) Smt. Kailashi Dindayal Gupta- (Wife), 2) Raja Dindayal Gupta- Son, 3) Tilak Dindayal Gupta-Son, 4) Vinay Dindayal Gupta- Son, 5) Sani Dindayal Gupta- Son, 6) Pooja Alok Gupta-Daughter. My Clients Father has Purchased a Shop from M/s. Shiv Orr Developers through Partner Shankar H. Rohra and others through P OA Rakesh Shobhrai Raiani vide document no. 3589/2013 dated: 14/05/2013 in the Office of Sub- Registrar Kalyan-1. The description of

Shop mentioned below:-My Client Shri. Tilak Dindayal Gupta have applied for loan with Shubham Housing Finance Pvt. Ltd. Kalyan (West) Branch by creating Mortgage on Shop no.3, adm. 180 Sq.ft (Carpet) on the Ground Floor Situated at Shiv Sai Dham Residency, Building no. 1, Survey no. 11, lying and situated at Village Nandivali tarfe Ambernath, Tal: Kalyan, Dist: Thane.within the limits of Grampanchayat nandivall and Sub-Registration District Kalvan.

If any person having any right, title, lease or lien, interest, claim, outstanding, or demand of any nature whatsoever in respect of above mentioned Said Flat is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned within 07 days from the date of Publication hereof, failing which any such objections or claims of such persons will deemed to have been given up or waived or abandoned.

Office Address:- Lakshman Niwas Building, Room no :-7, 1st Floor, Joshi Baug, Near Pushpraj Hotel, Kalyan (W), Dist: Thane, Pin Code no. 421301.

Adv. SUJATA S. MHATRE Mobile no:- 9820936474.

### **PUBLIC NOTICE** Notice is hereby given to the public at large that the Original Co-owner MR.

ANIRUDDHA DATTATRAY

UPADHEY of Flat No. E/3, Ground

Floor, admeasuring 48.309 Sq. Mtrs. Built-up area, in the building known as SUKH SAGAR NO. 2, Society known as SUKH SAGAR 1 & 2 CO-OP. HSG. SOC. LTD., Situated at, Village Virar, Taluka - Vasai, District Palghar - 401303, was died intestate on 22/11/2022 leaving behind him legal heirs (1) MR. DATTATRAY BALKRISHNA UPADHEY - (Father of the deceased), (2) MRS. URMILA DATTATRAY UPADHEY - (Mother of the deceased) & (3) MRS. MANIK SUREN PATWARDHAN - (Married Sister of deceased). However me of Public are hereby notified that if anyone having any adverse claim ir respect of said flat of whatsoeve nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact at: Adv. Naima N. Shaikh. 10. Ground Floor, Wing-A, Roop Rajat Nagar, Behind Shifa Medical, Opp. Ekta Boutique, Tarapur Road, Boisar (W), Tal. & Dist. Palghar with appropria vritten evidences. Please Note that Claims received without writter evidences will not be considered.

Adv. Nalma N. Shalkh Virar Date: 10.02.2023

### PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client MRS. DHIRAJBEN NYALCHAND DOSHI that she along with her husband i.e. Late MR. NAYLCHANDBHAI V DOSHI purchased Flat No. 11, Second Floor, in "THE MARINA C.H.S. LTD." vasal, District - Paighar. Late MR. NAYLCHANDBHAI V. DOSHI died on 27/06/2010. My Client have made application to the society for transfer of 50% share & share certificate of the said Flat from the deceased Late MR NAYLCHANDBHAI V. DOSHI to he name who is the surviving and legal heir. Successor of the said deceased. My client's Sons i.e. (1) MR. NITIN NYALCHAND DOSHI and (2) MR. BHAVIK NYALCHAND DOSHI also have given their NOC for the same

Any member, any association of association of persons, any Institution of member of Institute /its Representative having any claim / Right / Title/ Lien Charge / Interest in any way on the said Flat may give in writing to the undersigned at the address given below alongwit roofs / evidence and supportin document thereof, within 14 (Fourteen days from the date of publication of this notice. If no claim is filed or received within the specified time limit, the society will transfer the said shares and its Share Certificate to MRS. DHIRAJBEN **NYALCHAND DOSHI** 

ADV. NAGESH J. DUBE Shop No.6, Dube Shopping Center, Near St. Augustine High School, Stella, Barampur, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar Place: Vasai (W). Date:10.02.2023

### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given at large tha Original Agreement dated 21st April, 198 made and entered into between M/S. ACME CONSTRUCTION CO. and ISHWARLAL G BHAGAT in respect of Flat No.2 admeasuring 185 sq. ft. Carpet area on Ground Floor in the building known as SHREE ASHISH CO-OP HSG. SOC. LTD., situated at Tilak Mandi Road, Vile Parle (East), Mumbai 400057, i lost/misplaced by the present owner MRS JAGRUTI CHANDRESH RASANIA and ar Online Complaint with Vile Parle Police Station is registered under Complaint ID 8013/2023 Date: 07/02/2023 07:51:12 All persons who have any claim, right, title and/or interest or demands against the lost misplaced original Agreement mentione above by way of loss, sale, mortgage charge, trust, lien, possession, gif nheritance, maintenance, lease, attachme or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14 Akruti Apartments, Mathuradas Road Kandivali (West), Mumbai 400 067, within 1 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned.

Sd/-

(Mrs. Rashida Y. Laxmidhar) Date: 10/02/2023 Advocate

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Owner Vinava Narayan Kamble and Vikas Narayan Kamble nad jointly purchased the Flat No. 302. Third loor, area admeasuring 27.88 Sq.Mt. (buil up), Kailash Sadan Co-operative Housin Society Ltd., Chandansar Road, Paanc Payri Road, Beggars Home, Virar East, Tal Vasai, Dist. Palghar, constructed on land bearing Survey No. 187(42), Hissa No 12B(pt), H.R.O. -16-0 R, Village Naringi Virar East, Tal. Vasai, Dist. Palghar. bearing Share Certificate No. 45, consisting Shares from 221 to 225 that Mr. Vinavak Naravar Kamble died on 22/05/2022 without making ny nomination leaving behind his legal heir: oeing 1. Mrs. Swati Vinayak Kamble (wife o leceased) 2. Rohit Vinavak Kamble (Minor Son of Deceased) and they have applied to society for transfer of membership in their ame of late Mr. Vinayak Narayan Kamble This notice is hereby given that any persor naving any kind of claim, right, title, interes or charge in the above mentioned Flat or an part thereof may file their objection along with documents with me at Shop No. F/73 New Seema Complex, Tulinj Road Nallasopara East, Tal. Vasai, Dist. Palgha vithin 14 days hereof, failing which the dain if any shall be considered to have been waived and my client shall not be responsible for th

Mr. Uday Pratap C. Singh. (Advocate



### भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी विद्युत विभाग

### प्रथम ई-निविदा सुचना क्रमांक २५ सन २०२२-२३

महानगरपालिका जुन्या प्रशासकीय इमारती मधील सध्या अस्तित्वात असलेंल्या लिफ्टचे नुतनीकरण करणेकामी वार्षिक निविदा मागविणे कार्मी महानगरपालिकेचे संकेतस्थळावर दि. १०/०२/२०२३ ते २४/०२/२०२३ पर्यंत उपलब्ध आहेत. तरी ऑनलाईन निविदा या संके तस्थळावर (mahatenders.gov.in) दि. २४/०२/२०२३ पर्यंत ३.०० वाजेपर्यंत मागविण्यात येत आहेत. सही/-

(सुनिल ज्ञानदेव घुगे) शहर अभियंता

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी

### **PUBLIC NOTICE**

PUBLIC NOTICE is hereby given that I am investigating the title of Satya axmi Niwas CHS Ltd to the property described in the schedule hereunder.

Any person having or claiming any right, title or interest in or upon or ir espect of the said property in any manner including by way of any lega document like Registered Development agreement, sale, transfer, exchange conveyance, mortgage, gift, lease or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with Documentary proofs to the undersigned at his office/Residential address ADVOCATE. Satish M. Musale 107/10, A.M. Jain Estate Village Road, Bhandup (West) Mumbai - 400078. Within 15 days from the date of publication hereof, failing which claim, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and the Title certificate shall be issued without reference to any such claim.

### SCHEDULE OF PROPERTY

All that piece or parcel of land or goround admeasuring 1672.60 Sq. Mtr. bearing CTS No 978 and 978/1 to 15of village mulund (west) Mumbai 400080. With three storey of building known as Satya Laxmi Niwas CHS Ltd standing thereon, situated at M.G. Road, Mulund (West), Mumbai - 400080 ir the registration District and sub-District of Mumbai Suburban, within 'T' Ward of Mumbai Municipal Corporation.

Place: Mumbai Date: 09th February 2023.

#### **PUBLIC NOTICE**

Mrs. Chhaya Prakash Moger was the owner holding 1/3rd undivided share in Flat No. B-607, 6th Floor, Nalanda Usha Colony C.H.S. Ltd., at Ramchandra Lane Extn, Evershine Nagar, Malad (W), Mumbai – 400064, died intestate on 20-07-2022 & he husband Mr. Prakash Annappa Moge also died intestate on 03-01-2012 , Adv. Urmil G. Jadav hereby invites laims or objections from the heir/s o other claimant/s or objector/s to the

transfer of the said right, title and interest of the deceased holding said Flat within a period of **15 days** from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of their claims or objection for transfer of right, title and interest of he deceased. If no claims of bjections are received within 15 days at below address, the Society shall be ree to deal with the right, title and interest of the deceased in such nanner as is provided under the Bye nanner as 15 p. aws of the Society. Sd/-

ADVOCATE URMIL G. JADAV. B. Com, L. L. B., Mumbal. Kundan House, 5th Floor, Dattapada Road, Borivali (E), Mumbai - 400 066. Place: Mumbai Date: 10.02.2023

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large tha ny client MRS. SUNITA RAJESH GAUR ha: applied for the transfer of 50% undivided rights in the Flat No. A/201 on 2nd Floor in the uilding known as NEW PARK AVENUE CO-OP, HSG, SOC, LTD., situated at M. G Road, Kandivali (West), Mumbai 400 067 along with five fully paid up shares of Rs.50/ each issued under Share Certificate No.04 and bearing distinctive Nos. from 16 to 20 (both inclusive), from the name of her mother Late MRS. KANTADEVI RAMCHANDRA BHUTRA who expired on 18/11/2020, to

ner name. All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or agains the above mentioned property by way o nheritance, sale, mortgage, charge, trust ien, possession, gift, maintenance, lease attachment or otherwise howspever is hereby equired to make the same known in writing to the undersigned at her address at Shor No.14, Akruti Apartment, Mathuradas Road andivali (West), Mumbai 400 067 and also to the above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any laim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned.

(Mrs. Rashida Y. Laxmidhar Date: 10/02/2023 Advocate

### **ACTIVE TIMES**

#### **PUBLIC NOTICE**

Smt. REKHA MAHENDRA DESA Member/ Owner of **Flat No. B-5**, Kishor CHS Ltd., Waidya Wadi, Datta Mandir Road, Malad (East), Mumbai- 400097 & holding Share Certificate No. 13, Distinctive Nos. 61 to 65, which has been reported lost/ misplaced.

If anyone having any claim objection should contact to the society secretary within 15 days. Thereafter no claim will be considered & society will proceed for issue of Duplicate Share

> For KISHOR CHS Ltd. Hon. Secretary

Place: Mumbai Date: 10/02/2023

### **PUBLIC NOTICE** This is to bring to the knowledge o

clients i.e. (1) MR. MAHENDRA CHANDRAKÀNT GURAV & (2) MS DEEPIKA UDHAMANYU POWAF (Maiden Name) alias MRS. DEEPIKA MAHENDRA GURAV that (1) Original Agreement for Sale dated 17/05/2000 executed between the then Builders i.e. M/S. D.J. SHAH & R.H. SHAH & then Purchaser i.e. MR. A. GANESH RAO in respect of Flat No. A/103 on First Floor, Area admeasuring about 486 Sq. Ft. (Built Up), 540 Sq. Ft. (Super Bullt Up) i.e. 50.18 Sq. Mtrs. in the Building known as "PARSHVA POOJA C.H.S. LTD.", situated a Village - Diwanman, Vasai (West), Tal. Vasal, Dist. Palghar is lost nisplaced and not traceable. So, it is hereby requested that if any person and or institution have found or is ir possession or have any claim or righ over abovementioned original agreement shall return and o nandover the original agreement o raise objection to the undersigned a he address given below, within 14 days from the date of publication of his notice and if fails to do so no claim shall be entertained in future and necessary transaction will be done. Sd/-

ADV. NAGESH J. DUBE Shop No.6, Dube Shopping Center Near St. Augustine High School, Stella, Barampur, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar. Place: Vasai (W). Date:10.02.2023

## INDIAN INFOTECH & SOFTWARE LTD.

INFORMATION TECHNOLOG CIN NO.:L70100MH1982PLC027198 Addree: Office No.110, 1st Floor, Golden Chamber Pre Co-op Soc Ltd,

New Link Road, Andherl (West), Mumbal-400053 Email ID:Indianinfotechsoftware@yahoo.com; Website:www.indianinfo (Extract of Standalone Un-audited Financial Result for the Quarter ended 31st December, 2022)

|     | (ne. Lace except LPO)   |                              |               |            |            |  |  |  |  |  |  |
|-----|---|------------------------------|---------------|------------|------------|--|--|--|--|--|--|
| Sr. | Particulars   | (                            | Quarter ended |            |            |  |  |  |  |  |  |
|     |   | 31.12.2022 30.09.2022 31.12. |               | 31.12.2021 | 31.03.2022 |  |  |  |  |  |  |
|     |   | Unaudited                    | Un-Audited    | Un-Audited | Audited    |  |  |  |  |  |  |
| 1   | Total income from operations  | 230.00                       | 230.00        | 225.00     | 5539.23    |  |  |  |  |  |  |
| 2   | Net Profit/ (Loss) from Ordinary Activities<br>before exceptional items and Tax | 178.93                       | 194.26        | 165.90     | 31.72      |  |  |  |  |  |  |
| 3   | Net Profit/ (Loss) for the period after<br>tax (after Extraordinary items)      | 178.93                       | 194.26        | 165.90     | 31.72      |  |  |  |  |  |  |
| 4   | No. of Equity Share   | 10055.90                     | 10055.90      | 10055.90   | 10055.90   |  |  |  |  |  |  |
| 5   | Earning Per Share (of Re. 1/-each)  |                              |               |            |            |  |  |  |  |  |  |
|     | Basic   | 0.0178                       | 0.0193        | 0.0165     | 0.0032     |  |  |  |  |  |  |
|     | Diluted   | 0.0178                       | 0.0193        | 0.0165     | 0.0032     |  |  |  |  |  |  |

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Un-Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI( Listing and Other Disclosure Req Regulations, 2015 and approved at the Board Meeting Held on 08th February, 2023

Place: Mumbal Date:09.02.2023

Manish Badola Managing Director DIN: 05016172

#### **PUBLIC NOTICE** TAKE NOTICE that the original allottee Shri. Anant Jaising

Khamakar had been allotted Core House No.C-3, admeasuring 30 sq mts. Built-up area, at Gorai (2) PRASAD Co-operative Housing Society Ltd., Plot No. 228, RSC-40, Gorai-2, Borivali (West) Mumbai – 400 091, vide their allotment letter No.011&012/395/92 dated 21.05.1992 and also numbers from 16 to 20 under Shares Certificate No. 4 dated 29.10.1993 and thereafter Shri. Anant Jaising Khamakar died intestate on 02.02.1998 at Mumbai, Maharashtra, leaving behind Smt. Surekha 02.02.1996 at Mumbal, Manarashira, leaving benind Smt. Surekha Ananat Khamakar (wife), Ms. Nilima Anant Khamakar-Daughter and Mrs. Sakshi Santish Patil-Daughter as legal heirs and the above legal heirs had given their consent/ NOC in favour of their mother Smt. Surekha Anant Khamakar for transfer/regularize of the said core house in her name and accordingly she had applied to Mhada for transfer/regularization of the said core house in her name and the same is accepted by Mhada vide letter No.E.M./W/M.M./4174/16 dated 28.11.2016 and accordingly the said Society had accepted membership 20.11.2016 and accordingly the said Society had accepted membership and endorsed her name on the Shares Certificate No.4 on dated 15.07.2018 and later on by a Release Deed dated 07.02.2023 duly registered at the office of Joint Sub Registrar Borivali-7, M.S.D. bearing document No.BRL-7-1895-2023 dated 07.02.2023 all the other legal heirs had release, relinquish all their inheritance entitled undivided equal shares right, title and interest in the aforesaid core house in favor or the their mother i.e. Smt. Surekha Anant Khamakar and accordingly my client is the lawful sole owner of the aforesaid core house and exclusive use and possession of the said core house and by a Gift Deed dated 07.02.2023 had gifted to her daughter Ms. Nilima Anant Khamakar vide document No. BRL-7-1896-2023 dated 07.02.2023. ANY PERSON or PERSONS having any claim or claims against or

in respect of the aforesaid legal heirsship claim/s in respect of the above said core house, and any other related documents and/or premises or any part thereof by way of any right, title or interest, mortgage, encumbrance lease, lien, charge or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing with documentary proof to Mr. ANUJ VINOD MORE, Advocate, Bombay High Court, having office in the name of MOR ASSOCIATES, at 85/D-4, Gorai (1) Vishram CHS Ltd., RSC-1, Gorai-1, Borivali (West), Mumbai-400091, within a period of 14 days from the date hereof otherwise such claim or claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably. At Mumbai Dated this 10th day of February, 2023.

ANUJ VINOD MORE Advocate, Bombay High Court

### **VISION CORPORATION LIMITED**

Regd. Office: 2/A, 2nd Floor, Citi Mall, Link Road Andheri (West), Mumbai MH 400053

| CIN: L24224MH1995PLCU86135 Statement of Standalone Unaudited Results for the quarter ended 31st December, 2022 |                     |                     |                     |                         |  |  |  |  |  |
|--|---------------------|---------------------|---------------------|-------------------------|--|--|--|--|--|
|  | - : -: <b> </b>     |                     |                     | Rs in Lakhs)            |  |  |  |  |  |
|  | Quarter             | Nine month          | Quarter             | Quarter                 |  |  |  |  |  |
| Particulars  | ended<br>31.12.2022 | ended<br>31.12.2022 | ended<br>31.12.2021 | ended                   |  |  |  |  |  |
|  | (Unaudited)         | (Unaudited)         | (Unaudited)         | 31.03.2022<br>(Audited) |  |  |  |  |  |
| Total Income from Operations (Net)   | 61.27               | 146.33              | 83.80               | 248.01                  |  |  |  |  |  |
| Net Profit / (Loss) for the period   |                     |                     |                     |                         |  |  |  |  |  |
| (before Tax, Exceptional items)  | 0.34                | (1.62)              | (8.91)              | 3.68                    |  |  |  |  |  |
| Net Profit / (Loss) for the period before Tax  |                     |                     |                     |                         |  |  |  |  |  |
| (after Exceptional items)  | 0.34                | (1.62)              | (8.91)              | 3.68                    |  |  |  |  |  |
| Net Profit / (Loss) for the period after tax   |                     |                     |                     |                         |  |  |  |  |  |
| (after Exceptional items)  | 0.24                | (1.62)              | (8.91)              | 3.68                    |  |  |  |  |  |
| Equity Share Capital   | 1,997.01            | 1,997.01            | 1,997.01            | 1,997.01                |  |  |  |  |  |
| Reserves (excluding Revaluation Reserve) as shown  |                     | 208.19              |                     |                         |  |  |  |  |  |
| in the Audited Balance Sheet as of 31.03.2022  |                     |                     |                     |                         |  |  |  |  |  |
| Earnings Per Share (of Rs.10/- each)   |                     |                     |                     |                         |  |  |  |  |  |
| (for continuing and discontinued operations) -   |                     |                     |                     |                         |  |  |  |  |  |
| 1. Basic   | 0.00                | (0.01)              | (0.04)              | 0.02                    |  |  |  |  |  |
| 2 Diluted  | 0.00                | (0.01)              | (0.04)              | 0.02                    |  |  |  |  |  |

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and at Company's website at www.visioncorpltd.com

For Vision Corporation Limited Genevieve Felix Gomes Director February 09.2023 DIN 8347021

### **52 WEEKS ENTERTAINMENT LTD**

CIN: L93009MH1993PLC072467

Regd. Office: TARABAI HALL, 1ST FLOOR, SHIVPRASAD BUILDING, 97 MARINE DRIVE, MUMBAI - 400002

email: 52weeksentitd@gmail.com, website: www.52weeksentertainment.com Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter and nine months ended on 31st

|     |   | Decembe                 | M, 2022          |                         | (Rs.     | in Lakhs ex             | cept EPS)             |
|-----|---|-------------------------|------------------|-------------------------|----------|-------------------------|-----------------------|
| SL  |   | Q                       | uarter Ended     |                         | Nine Mon | ths Ended               | Year Ended            |
| No. | Particulars   | 31.12.2022<br>Unaudited |                  | 31.12.2021<br>Unaudited |          | 31.12.2021<br>Unaudited | 31.03.2022<br>Audited |
| Α   | Income from Operations  | 0.00                    | 0.00             | 0.00                    | 0.00     | 0.00                    | 0.00                  |
| В   | Other Income  | 0.00                    | 0.00             | 0.00                    | 0.00     | 29.49                   | 0.00                  |
| 1   | Total Income  | 0.00                    | 0.00             | 0.00                    | 0.00     | 29.49                   | 0.00                  |
| 2   | Net Profits/ (Loss) for the period (before tax, exceptional and/ or extraordinary items)  | (0.88)                  | (1.88)           | (0.92)                  | (8.41)   | 15.37                   | (107.48)              |
| 3   | Net Profits/ (Loss) for the period before tax<br>(after exceptional and/ or extraordinary items)  | (0.88)                  | (1.88)           | (0.92)                  | (8.41)   | 15.37                   | (107.48)              |
| 4   | Net Profits/ (Loss) for the period after tax<br>(after exceptional and/ or extraordinary items)   | (0.88)                  | (1.88)           | (0.92)                  | (8.41)   | 15.37                   | (182.91)              |
| 5   | Total comprehensive income for the period<br>[Comprising Profit for the period (after tax) and<br>Other Comprehensive income (after tax)] | (0.88)                  | (1.88)           | (0.92)                  | (8.41)   | 15.37                   | (182.91)              |
| 6   | Equity Share Capital<br>(Face Value of Rs. 10/- each)   | 3488.00                 | 3488.00          | 3488.00                 | 3488.00  | 3488.00                 | 3488.00               |
| 7   | Earning Per Share  1. Basic  2. Diluted   | (0.00)                  | (0.01)<br>(0.01) | (0.00)                  | (0.02)   | 0.04<br>0.04            | (0.52)<br>(0.52)      |

tes:
The Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2022 have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 09th February, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out Audit of these results.

Adolt of tribuse results have been rearranged/ regrouped wherever necessary. These financial results are available on the Company's website www.52weeksentertainment.com and website of BSE where the equity shares of the Company are listed.

For and on behalf of the Board Cyrus Bhot Director & CFO

### 🗃 🏳 🗀 📙 🗀 FINVEST (INDIA) LTD. CIN: L51900MH1985PLC036991

Regd. Office: Unit No. 803, Morya Blue Moon, 8th Floor, Veera Desai Industrial Estate, Andheri West, Mumbai - 400053. Website - www.apollofinvest.com Contact: 022-62231667/68

| EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND PERIOD ENDED DECEMBER 31, 2022 |  |             |               |             |             |             |               |  |
|---|--|-------------|---------------|-------------|-------------|-------------|---------------|--|
|   |  |             |               |             |             | (           | Rs. In Lakhs) |  |
| SI.   |  | (           | Quarter Ended |             | Nine mon    | Year Ended  |               |  |
| No.   | Particulars  | 31.12.2022  | 30.09.2022    | 31.12.2021  | 31.12.2022  | 31.12.2021  | 31.03.2022    |  |
|   |  | (Unaudited) | (Unaudited)   | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) | (Audited)     |  |
| 1   | Total Revenue from Operations  | 930.80      | 1360.90       | 2738.14     | 3867.75     | 5247.97     | 7399.98       |  |
| 2   | Net Profit / (Loss) for the period before tax,<br>before exceptional items | 384.29      | 481.54        | 369.94      | 1161.03     | 872.37      | 1703.65       |  |
| 3   | Net Profit / (Loss) for the period before tax after exceptional items      | 384.29      | 481.54        | 369.94      | 1161.03     | 872.37      | 1703.65       |  |
| 4   | Net Profit/ (Loss) for the period after tax                                | 247.94      | 317.61        | 267.38      | 775.35      | 642.71      | 1272.46       |  |
| 5   | Total Comprehensive Income (After tax)                                     | 248.14      | 317.66        | 267.38      | 775.66      | 642.31      | 1276.27       |  |
| 6   | Reserves as shown in Audited Balance Sheet                                 |             |               |             |             |             | 3,815.68      |  |
| 7   | Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)                 | 373.12      | 373.12        | 373.12      | 373.12      | 373.12      | 373.12        |  |
| 8   | Earnings per equity share  |             |               |             |             |             |               |  |
|   | 1. Basic   | 6.65        | 8.51          | 7.17        | 20.78       | 17.23       | 34.10         |  |
|   | 2. Diluted   | 6.65        | 8.51          | 7.17        | 20.78       | 17.23       | 34.10         |  |

The above-mentioned Financial Results were reviewed and recomme

respective meetings held on February 09, 2023. 2 The above is an extract of the detailed format of the unaudited financial results for the quarter and period ended Dec 31, 2022, filed with Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter and period ended December 31,2022, are available on the website of Stock Exchanges www.bseindia.com and also on the

> By order of the Board of Directors For Apollo Finvest (India) Limited

Diksha Nangla

Whole Time Director & CFO